

क्रमांक-डीएसआर-२०४४/प्र.क्र.८२/आस्था-५,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
दिनांक :- २९ जानेवारी, २००५.

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद,
उस्मानाबाद.

विषय :- जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी /
निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना.


संदर्भ :- आपले पत्र क्र.जिपउ/शिक्षण/आ/१०१२५/२००४,
दि. १८ मार्च, २००४, तसेच क्र.जिपउ/अर्थ/अपप/
वेतन पडताळणी (शिक्षक)/१८४, दि.११.५.२००४
कृपया पहावीत.

आपल्या संघर्षीय पत्रात उपस्थित करण्यात आलेल्या धारणा / मुद्यांच्या बाबतीत असे कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांसाठी चट्टोपाध्याय वेतन आयोगानुसार शिक्षकीय संवर्गास देण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीनुसार वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीस पात्र होण्यासाठी सेवातर्गत प्रशिक्षणाची अट बंधनकारक करण्यात आली असून दोन्ही श्रेण्यांकरिता एकाच स्वरूपाचे सेवातर्गत प्रशिक्षण नाही. त्यामुळे वरिष्ठश्रेणी करिता पूर्ण केलेले सेवातर्गत प्रशिक्षण पुढील निवडश्रेणीसाठी प्राहय धरता येणार नाही.

२. तसेच एखाद्या प्राथमिक शिक्षकास दि.१.१.१९८६ पासून वरिष्ठश्रेणी मंजूर केली असल्यास व त्यांनी (प्रशिक्षित) पदवीधराची अर्हता त्यानंतर ब-याच कालावधीनंतर संपादन केल्यास अशा प्रकरणी निवडश्रेणीसाठीची अर्हताकारी सेवा दि.१.१.१९८६ पासून धरण्यात येत.

३. तसेच निवडश्रेणीसाठी पदवीधर प्रशिक्षित,अधिक वरिष्ठ श्रेणीतील १२ वर्षे असा निकष आहे. वरिष्ठश्रेणीतील संपूर्ण १२ वर्षे पदवी संपादन करणे अपेक्षित नाही. कारण ज्यावेळी निवडश्रेणी दिली जाते असे या विभागाचा शासन आदेश क्र.डीएसआर-२४८९/२१२६/प्र.क्र.५२७/१८, दि.४ एप्रिल, १९९० अन्वये स्पष्ट होते. तरी याप्रकरणी आवश्यक ती पूर्वीन कार्यवाही करावी.

४. हे पत्र शालेय शिक्षण विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.


(ज. र. जांशी)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत - माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना अर्पित.

प्रत :- निवड तस्ती, कार्यासन आस्था-५.